

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय क्रमांक सीडीआर-1096/प्र.क्र.100/96/11,

मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 7 नोव्हेंबर 1997.

संदर्भ :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सीडीआर-2080/1930/428/11, दिनांक 15 फेब्रुवारी 1982.

शासन निर्णय :- लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून प्राप्त होणा-या, शासकीय सेवकांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी देण्याकरिता लागणारा कालावधी कमी करण्यासाठी दिनांक 15 फेब्रुवारी 1982 च्या संदर्भाधीन शासन निर्णयान्वये कार्यपद्धती विहित करण्यात आलेली होती. तथापि, वरील कार्यपद्धती अनुसरुनही खटला दाखल करण्यास मंजुरी देण्यास दीर्घकाळ लागतो असे निदर्शनास आल्याने प्रचलित कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

2. शासनाने याबाबत निर्गमित केलेले पूर्वीचे संदर्भाधीन आदेश रद्द करुन राजपत्रित अधिका-यांवर अभियोग दाखल करण्यास परवानगी देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी लागणारा विलंब टाळण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे :-

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून खटला दाखल करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर खालीलप्रमाणे समिती गठित करण्यात यावी :-

- | | |
|--|------------|
| (1) मुख्य सचिव | अध्यक्ष |
| (2) अपर मुख्य सचिव (गृह) | सदस्य |
| (3) सचिव, विधी व न्याय विभाग (विधी परामर्शी) | सदस्य |
| (4) संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव किंवा सचिव | सदस्य |
| (5) महासंचालक, ॲण्टी करप्शन ब्युरो | सदस्य |
| (6) प्रधान सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग | सदस्य सचिव |

या समितीची कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहील :-

- (1) राजपत्रित अधिका-यांवर खटला भरण्यासाठीचा मंजुरी प्रस्ताव गृह विभागाकडे ॲण्टी करप्शन ब्युरोकडून प्राप्त झाल्यानंतर त्या विभागाने सदरहू प्रस्ताव एक आठवड्याचे आत संबंधित नियुक्ती प्राधिकरणाकडे विचारार्थ पाठवावा.
- (2) संबंधित नियुक्ती प्राधिकरणाने प्रस्तावावर आवश्यक ते अभिप्राय एक आठवड्याच्या आत देऊन प्रस्ताव विधी परामर्शीची मान्यता घेऊन समितीसमोर विचारार्थ सादर करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवावा.
- (3) समितीने या प्रस्तावाबाबतचा निर्णय एक आठवड्याचे आत घ्यावा.
- (4) समितीचा निर्णय प्राप्त झाल्यावर नियुक्ती प्राधिकरणाने एक आठवड्याचे आत शासन मान्यता घेऊन मंजुरी आदेश निर्गमित करावेत.
- (5) खटला भरण्याबाबत मंजुरी आदेश प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी दोन आठवड्यांचे आत सक्षम न्यायालयात खटला दाखल करावा.
- (6) क्षेत्रीय स्तरावर वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचा-यांबाबत खटला दाखल करण्यास मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव ॲण्टी करप्शन ब्युरोने संबंधित विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांचेकडे पाठवावा.
- (7) संबंधित विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी संबंधित अपचा-यांविरुद्ध खटला दाखल करण्याबाबतचा निर्णय ॲण्टी करप्शन ब्युरोकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर एक आठवड्याच्या आत घ्यावा व त्याप्रमाणे मंजुरी आदेश निर्गमित करावेत.

- (8) संबंधित विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांना खटला भरण्यास मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव अमान्य करावयाचा असल्यास, त्यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडून प्राप्त झालेली सर्व कागदपत्रे दोन आठवड्यांचे आत मंत्रालयातील प्रशासकीय विभागांच्या सचिवांकडे नावाने पाठवावीत. खटला दाखल करण्यास त्यांच्या विरोधाची कारणे काय आहेत, हेही त्यात नमूद करावे.
- (9) संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन आठवड्यांचे आत योग्य तो निर्णय घेऊन त्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त करून घ्यावेत.
- (10) क्षेत्रीय स्तरावर वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचा-यांबाबत खटला दाखल करण्यास मंजूरी देण्याबाबतच्या प्रस्तावा-बाबतचा आढावा संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी दोन महिन्यांतून एक वेळा घ्यावा.

या समितीच्या बैठकीस मुख्य सचिवांना कार्यबाहुल्यामुळे, उपस्थित रहाणे शक्य नसेल तर सदर बैठक अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येईल. समितीचा निर्णय प्राप्त झाल्यानंतर संबंधित मंत्रालयीन विभागाने जे अधिकारी रु. 3200/- व त्यावरील वेतनश्रेणीत वेतन घेतात, त्यांचे बाबतीत खटला दाखल करण्यासाठी त्या विभागाच्या प्रभारी मंत्र्यांमार्फत मा. मुख्य मंत्री यांची एक आठवड्याचे आत मान्यता घेऊन मंजूरी आदेश निर्गमित करावेत. तसेच इतर प्रकरणांत मा. उप मुख्य मंत्री (गृह) यांची त्या विभागाच्या प्रभारी मंत्र्यांमार्फत एक आठवड्याचे आत मान्यता घेऊन मंजूरी आदेश निर्गमित करावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. द. कासार,
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति

मुख्य सचिव,
राज्यपालांचे सचिव,
मुख्य मंत्री यांचे सचिव,
उप. मुख्य मंत्री यांचे सचिव,
शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहाय्यक,
महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,

- * प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,
- * प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,
- * प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- सर्व मंत्रालयीन विभाग,
मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग/कार्यालय प्रमुख.

* पत्राने.